



High Performance Cutting Tools



July 1, 2024

General Manager,
Listing / Compliance Department,
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai 400 001

Subject: Submission of newspaper clipping regarding mailing of the Notice of Annual General Meeting and E-voting information

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Disclosure Requirements) Regulations, 2015, we have published intimation regarding mailing of the Notice of Annual General Meeting to be held on July 25, 2025 along with Annual Report, remote E-voting information in Financial Express and Mumbai Lakshadweep newspaper on June 30, 2024. We enclose copy of the newspaper cutting for your record.

Yours faithfully,
For **Forbes Precision Tools and Machine Parts Limited**

Rupa Khanna
Company Secretary and Compliance Officer
Membership No. A33322

Forbes Precision Tools and Machine Parts Limited

Registered Office

Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort,
Mumbai-400 001, Maharashtra, India.
(T) +91-22-69138900

Factory

B-13, MIDC Waluj, Chhatrapati Sambhajnagar
Maharashtra (India) 431 133
(T) +91-0240-2553421/22



FORBES PRECISION TOOLS AND MACHINE PARTS LIMITED

CIN: U29256MH2022PLC389649

Regd. Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai, Maharashtra – 400 001

Tel.: +91 22 6913 8900; Website: www.forbesprecision.co.in,

E-mail: investor_relations@forbesprecision.co.in

Public Notice: 2nd Annual General Meeting and E-voting Information

Notice is hereby given that:

1. The 2nd Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, July 25, 2024 at 3.00 p.m. (IST) to transact the business as set forth in the Notice dated May 6, 2024.
2. In accordance with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular Nos. 20/2020 dated May 5, 2020, No. 09/2023 dated September 25, 2023 and SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023. The Company has sent the Notice of the AGM and Annual Report of the Company for Financial Year 2023-24 inter alia containing Directors' Report, Corporate Governance Report, Auditors' Report and the Audited Financial Statements on June 26, 2024 through electronic mode by National Securities Depository Limited (NSDL) to all the Members who have registered their email IDs.
3. The Notice of the 2nd AGM and Annual Report for Financial Year 2023-2024 is also made available on the Company's website: www.forbesprecision.co.in and the website of stock exchange where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) website: <https://www.evoting.nsdl.com/>
4. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and the MCA Circulars the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting), provided by National Securities Depository Limited ("NSDL").
5. Any person, who becomes a Member of the Company after dispatch of the Notice and holds shares as on the cut-off date i.e. July 18, 2024, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com or csq-unit@linkintime.co.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote.
6. The Remote e-voting period shall commence on **Monday, July 22, 2024 (9:00 a.m.) (IST) and ends on Wednesday, July 24, 2024 (5.00 p.m.) (IST)** after which voting shall not be allowed. Once the vote on a resolution is cast by the Member by e-voting, he/she shall not be allowed to change it subsequently.
7. Members who have cast their vote by remote e-voting prior to the 2nd AGM may also attend the 2nd AGM but shall not be entitled to vote again at the AGM.
8. For the process and manner of e-voting, Members may refer to the instructions in the Notice of 2nd AGM and to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at <https://www.evoting.nsdl.com>.
9. The Company has vide its Circular dated March 26, 2024 to the Members holding shares in physical form had informed that their shares have been transferred to an Escrow Demat Account pursuant to the direction received from BSE Limited that the proposed equity shares be issued in term of "Scheme of Arrangement" shall mandatory be in demat form only. Kindly note that all the Shareholders who were holding shares in physical form in Forbes & Company Limited (Demerged Company) are requested to follow the undemoted procedure to claim their shares in the Company. To claim these fully paid-up Equity Shares from the Escrow Demat Account maintained by the Company, you are requested to submit following documents: a. Request letter duly signed by all the shareholders b. Form ISR - 4 (Please select the option - Claim from Unclaimed Suspense Account) c. Self-attested copy of Client Master List d. Self-attested copy of Pan Card for all shareholders e. Form ISR - 1 for registration of KYC details if not done earlier f. Form SH - 13 or Form ISR - 3 g. Signature Verification as per Form ISR - 2 h. Self-attested copy of address proof. Form of ISR 1, ISR 2, SH-13, ISR-3 and ISR-4 can be downloaded from the website of the Company www.forbesprecision.co.in
10. Members holding shares in dematerialized mode are requested to update their email id, address, mobile number with the relevant Depository Participants.
11. As per the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, no physical copies of the Annual Report will be sent to Members, except to those Members who have requested for physical copy of the Annual Report.

For Forbes Precision Tools and Machine Parts Limited

Sd/-

Rupa Khanna

Company Secretary & Compliance Officer

Mumbai, June 29, 2024

फोर्बज् प्रीसीजन टूल्स अँड मशीन पार्ट्स लिमिटेड

सीआयएन : U29256MH2022PLC389649

नोंदणीकृत कार्यालय : फोर्बज् विल्डिंग, चरणजीत राव मार्ग, फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ००९.

दूर. : + ९१ २२ ६९१३ ८९००; वेबसाइट : www.forbesprecision.co.in

ई-मेल : investor.relations@forbesprecision.co.in

**जाहीर सूचना : २ री वार्षिक सर्वसाधारण सभा
व ई-मतदानाची माहिती**

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की :

- कंपनीच्या सभासदांची २ री वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुल्वार, दि. २५.०७.२०२४ रोजी दु. ३.०० वा. (भा. प्र. वे.) सूचना दि. ०६.०५.२०२४ मध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.
- कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाचे (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२०, क्र. ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ व सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दि. १५.०९.२०२१ व सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी - २/पी/सीआयआर/२०२३/१६७, दि. ०७.१०.२०२३ यांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत आहेत अशा सभासदांना संचालकांचा अहवाल, कॉर्पोरेट गव्हर्नंस अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल तसेच लेखापरीक्षकांच्या विनीय अहवाल यांच्यासमवेत एजीएमची सूचना व विनीय वर्ष २०२३-२४ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल दि. २८.०६.२०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आला आहे.
- २ व्या एजीएमची सूचना व विनीय वर्ष २०२३-२०२४ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.forbesprecision.co.in वर तसेच कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध असलेले स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात www.bseindia.com वर व नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट https://www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे
- कायदाचे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपनी कायदा २०१३ (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे सर्वसाधारण सभांवीरल सचिवालयीन निष्पक्ष तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५चे विनियमन ४४, सुधारित केल्यानुसार तसेच एमसीए परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व विषयांवर नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याची (दूरस्थ ई-मतदान) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- एखादी व्यक्ती सूचनेच्या पाठवणीपर्यंत कंपनीची सभासद बनत असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. १८.०७.२०२४ रोजीनुसार भागधारकअसल्यास सदर व्यक्ती evoting@nsdl.com वा osg-unit@linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, जर सदर व्यक्ती यापूर्वीच एनएसडीएलकडे दूरस्थ ई-मतदानाकरिता नोंदणीकृत असेल तर सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान पुढार आयडी व पासवर्ड वापरू शकेल.
- दूरस्थ ई-मतदान कालावधी सोमवार, दि. २२.०७.२०२४ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र. वे.) सुरु होईल व बुधवार, दि. २४.०७.२०२४ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल, त्यानंतर मतदानास परवानगी नसेल. सभासदाद्वारे ई-मतदानाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुढे त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल.
- २ व्या एजीएमच्या आधी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासदही २ व्या एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- ई-मतदानाची प्रक्रिया व स्वरूपाकरिता सभासदांनी २ व्या एजीएमच्या सूचनेत दिलेले निर्देश वाचावे किंवा www.evoting.nsdl.com वर उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) e-voting user manual वाचावे.
- कंपनीने आपले परिपत्रक दि. २६.०३.२०२४ अंतर्गत कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांना सूचित केले आहे की बीएसई लिमिटेडकडून प्राप्त निर्देशांच्या अनुपालनांतर्गत त्यांचे शेअर्स एस्को डीमॅट अकाऊंटमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहेत, ज्यासंदर्भात प्रस्तावित इन्विचटी शेअर्स हे काराच्या योजनेनुसार डीमॅट स्वरूपात असणे हे अनिवार्य आहे. कृपया नोंद घ्यावी की, फोर्बज् अँड कंपनी लिमिटेडकडील (विधक्त कंपनी) कागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्या सर्व भागधारकांनी कंपनीकडील त्यांच्या शेअर्सचा दावा करण्याची निर्दिष्ट प्रक्रिया पाळावी. कंपनीद्वारे देखभालीत एस्को डीमॅट अकाऊंटमधून पूर्णतः प्रदानित शेअर्सचा दावा करण्यासाठी कृपया पुढील दस्तावेज सादर करावेत : ए) सर्व भागधारकांची स्वाक्षरी असलेले विनंती पत्र, बी) फॉर्म आयएसआर - ४ (कृपया दावातहित स्पेन्स अकाऊंटमधून कोम हा पर्याय निवडावा). सी) क्वाथंट मास्टर लिस्टची स्व-साक्षात्कृत प्रत, डी) सर्व भागधारकांकरिता पॅन कार्डची स्व-साक्षात्कृत प्रत, ई) यापूर्वी केलेले नसल्यास, केवायसी तपशिलाच्या नोंदणीकरणाकरिता फॉर्म आयएसआर - १, एफ) फॉर्म एसएच १३ वा फॉर्म आयएसआर - ३, जी) फॉर्म आयएसआर - २ नुसार स्वाक्षरी पडताळणी, एच) पत्त्याच्या पुराव्याची स्व-साक्षात्कृत प्रत. फॉर्म आयएसआर १, आयएसआर २, एसएच - १३, आयएसआर - ३ व आयएसआर - ४ हे कंपनीची वेबसाइट www.forbesprecision.co.in वरून डाऊनलोड करता येऊ शकतील.
- डीमॅटरेयलहज्दू स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे त्यांचा ई-मेल आयडी, पत्ता, मोबाइल क्रमांक अद्ययावत करावा.
- वरील एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत वार्षिक अहवालाच्या कागदोपत्री प्रतीसाठी विनंती केलेल्या सभासदांव्यतिरिक्त, कोणत्याही सभासदास वार्षिक अहवालाची कागदोपत्री प्रत पाठवण्यात येणार नाही.

फोर्बज् प्रीसीजन टूल्स अँड मशीन पार्ट्स लिमिटेड करिता
सही/-

रूपा खन्ना

मुंबई, दि. २९.०६.२०२४

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी